

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे
ठेवण्यासाठी मंजूर करण्यांत आलेल्या ४३ अस्थायी पदांना
मुदतवाढ देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक :- भनिनि २०२५/प्र.क्र.१/वित्त-५

बांधकाम भवन इमारत, पहिला मजला,
२५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४०० ००१.
दिनांक : १२ मार्च, २०२५.

संदर्भ :-

- १) शासन निर्णय, ग्रा.वि. व ज.सं. विभाग क्र. आयएमव्ही १०७९/(सीआर-२४-अ)/२/४० दि. ०४/१२/१९८०.
- २) शासन निर्णय वित्त विभाग क्र. टीईपी-२००२/प्र.क्र.१३/सेवा-३, दि. २१/०६/२००३.
- ३) शासन निर्णय, ग्रा.वि. व ज.सं. विभाग क्र. जीपीएफ १००७/प्र.क्र.१२/आस्था-११ दि. ०८/०३/२००७.
- ४) शासन निर्णय, ग्रा.वि. व ज.सं. विभाग क्र. जीपीएफ १००८/प्र.क्र.१३/आस्था-११ दि. २१/०२/२००८.
- ५) शासन निर्णय, ग्रा.वि. व ज.सं. विभाग क्र. जीपीएफ १००९/प्र.क्र.२५/आस्था-११ दि. २५/०३/२००९.
- ६) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. भनिनि ६९२१/प्र.क्र.३८/आस्था-१० दि. २८/०२/२०२२.
- ७) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. भनिनि ६९२२/प्र.क्र.४५/आस्था-१० दि. ३१/०३/२०२२.
- ८) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. भनिनि ६९२३/प्र.क्र.३२/आस्था-१० दि. १२/०४/२०२३.
- ९) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. पदनि २०१६/प्र.क्र. ८/१६/आपुक दि. ३१/०८/२०२३.
- १०) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. भनिनि ६९२३/प्र.क्र.३२/आस्था-१० दि. २५/०९/२०२३.
- ११) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. भनिनि ६९२३/प्र.क्र.३२/आस्था-१० दि. २९/०५/२०२४.
- १२) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. पदनि २०१६/प्र.क्र. ८/१६/आपुक दि. ०६/०९/२०२४.
- १३) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. भनिनि ६९२३/प्र.क्र.३२/आस्था-१० दि. २३/०९/२०२४
- १४) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. पदनि २०१६/प्र.क्र. ८/१६/आपुक दि. ०३/०३/२०२५.

प्रस्तावना :-

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्याकरीता विभागाने संदर्भाधीन क्र. १ च्या शासन निर्णयान्वये एकूण १९९ पदांना मंजुरी दिली होती त्यानंतर काही जादा पदे वगळून एकंदरीत २८३ पदांना शासन निर्णय दि. २२/०८/१९८३ अन्वये मंजुरी देण्यांत आली. त्यानंतर पुन्हा शासन निर्णय दि. ३०/०६/२००३ अन्वये मा. मुख्य सचिव समितीने दिलेल्या सहमतीनुसार जिल्हा परिषदांच्या भविष्य निर्वाह निधीच्या कामासाठी सुधारीत आकृतिबंधानुसार २८६ पदांना जिल्हा निहाय मंजुरी देण्यांत आली. संदर्भाधीन शासन निर्णय दि.०८/०३/२००७ नुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्याकरीता मंजूर करण्यांत आलेल्या अस्थायी पदांना दि. ०१/०३/२००७ ते दि. २९/०२/२००८ पर्यंत मुदतवाढ देण्यांत आली.

२. वित्त विभागाच्या दि. २८/०२/२००३ च्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पदांच्या निश्चित करण्यांत आलेल्या सुधारीत आकृतिबंधानुसार २८६ पदांपैकी उप लेखापाल -१२, वरीष्ठ सहाय्यक -४५, कनिष्ठ सहाय्यक- १५७ व परिचर-२९ अशा एकूण २४३ पदांना स्थायी करण्यांस व कनिष्ठ सहाय्यकांच्या २०० पदांपैकी (१५७ स्थायी पदे वगळून) ४३ अस्थायी पदांना उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये वेळोवेळी मुदतवाढ देण्यांत आली आहे. सदर कनिष्ठ सहाय्यकांच्या ४३ अस्थायी पदांना संदर्भाधीन क्र. १३ येथील दि. २३/०९/२०२४ च्या शासन निर्णयान्वये दि. ०१/०९/२०२४ ते दि. २८/०२/२०२५ या कालावधीकरीता यापूर्वी शेवटची मुदतवाढ देण्यांत आली आहे.

३. वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र. १४ येथील दि. ०३/०३/२०२५ च्या शासन निर्णयास अनुसरून, प्रस्तुत कनिष्ठ सहाय्यकांच्या ४३ अस्थायी पदांना दि. ०१/०३/२०२५ ते दि. ३१/०८/२०२५ या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

१. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्याकरीता सोबतच्या प्रपत्रानुसार मंजूर करण्यांत आलेल्या कनिष्ठ सहाय्यकांच्या ४३ अस्थायी पदांना दि. ०१/०३/२०२५ ते दि. ३१/०८/२०२५ या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यांत येत आहे.

२. या पदांच्या वेतन व भत्ते यासाठी होणारा खर्च मागणी क्र. एल-२, “२०५३-जिल्हा प्रशासन ०९३/जिल्हा आस्थापना (५) स्थानिक क्षेत्रातील योजना महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम १८३ अन्वये जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदाने, (०५)(०१) जिल्हा परिषदांना अनुदाने (आस्थापना अनुदान) सुधारीत कर्मचारी रचना पध्दती (अनिवार्य)(२०५३०५६५), ३६ सहायक अनुदाने (वेतन)” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यांत येऊन चालू वर्षासाठी उपलब्ध झालेल्या तरतुदीतून भागविण्यांत यावा.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय यदि. ३ मार्च, २०२५ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यांत आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यांत येत आहे.

४. सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपब्ध करण्यांत आला असून त्याचा सांकेतांक २०२५०३१२१५२१०४९९२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यांत येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(र.बा. लिंगनवाड)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) मा. मंत्री (ग्रा.वि.) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२.
- २) मा. राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२ .
- ३) प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) सर्व विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालये.
- ६) महालेखापाल, महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर (५ जादा प्रतीसह)
- ७) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- ८) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी .
- ९) मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
- १०) उपमुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई/पुणे.नाशिक/छत्रपती संभाजीनगर/अमरावती/नागपूर.
- ११) वित्त विभाग, व्यय-५/अर्थसंकल्प-१९/मंत्रालय, मुंबई.
- १२) कक्ष अधिकारी, कार्यासन आस्था-८, ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई-०१.
- १३) निवड नस्ती -वित्त-५

प्रपत्र अ

शासन निर्णय ग्रामविकास विभाग क्र. भनिनि २०२५/प्र.क्र.२१/वित्त-५

दिनांक:- १२ मार्च, २०२५.

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	कनिष्ठ सहाय्यक		
		मंजूर पदे	स्थायी	अस्थायी
१	२	३	४	५
१	ठाणे	८	६	२
२	रायगड	८	६	२
३	रत्नागिरी	७	६	१
४	सिंधुदुर्ग	४	३	१
५	पुणे	११	९	२
६	सातारा	३	२	१
७	सांगली	८	६	२
८	सोलापूर	४	३	१
९	कोल्हापूर	४	३	१
१०	नाशिक	९	७	२
११	धुळे	३	२	१
१२	नंदूरबार	४	३	१
१३	जळगांव	११	९	२
१४	अहिल्यानगर	५	४	१
१५	छत्रपती संभाजीनगर	७	६	१
१६	जालना	४	३	१
१७	परभणी	४	३	१
१८	हिंगोली	४	३	१
१९	बीड	८	६	२
२०	नांदेड	९	७	२
२१	धाराशिव	५	४	१
२२	लातूर	७	६	१
२३	बुलढाणा	८	६	२
२४	अकोला	४	३	१
२५	वाशिम	५	४	१
२६	अमरावती	९	७	२
२७	यवतमाळ	१०	८	२
२८	वर्धा	४	३	१
२९	नागपूर	७	६	१
३०	भंडारा	४	३	१
३१	गोंदिया	५	४	१
३२	चंद्रपूर	६	५	१
३३	गडचिरोली	२	२	०
	एकूण.....	२००	१५७	४३